SARASWATI COMMERCIAL (INDIA) LTD.

Regd. Off.: 209 - 210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman Point, Mumbai - 400 021.
Telephone: 4019 8600 • Fax: 4019 8650 • Email: saraswati.investor@gcvl.in
Website: www.saraswaticommercial.com • CIN: L51909MH1983PLC166605

Date: 3rd September, 2020

To
Corporate Relationship Department
Bombay Stock Exchange Limited
P. J. Towers, 1st Floor,
Dalal Street,
Mumbai – 400001

Ref: Scrip code: 512020

Regulation 47 and other applicable regulations, if any, of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015 ("Listing Regulations")

Dear Sir,

Sub: Newspaper Publication of Notice of Board Meeting to be held on 9th September, 2020.

With reference to above, please note that the notice of Board Meeting of Saraswati Commercial (India) Limited scheduled to be held on Wednesday, 9th September, 2020 for approval of Un-Audited Financial Results for the quarter ended on 30th June, 2020 has been published today i.e. on 3rd September, 2020 in Financial Express in English Language to be circulating in whole of India and Mumbai Lakshwadeep newspaper in Marathi language to be circulating in Mumbai.

Enclosed herewith please find copy of the newspapers cuttings.

This is for your information and records.

Thanking You,

Yours Faithfully,

For Saraswati Commercial (India) Limited

Avani Sanghavi

Company Secretary & Compliance Officer

FINANCIAL EXPRESS

MEIS cap: Trade bodies seek review, say large exporters to get badly hit

FE BUREAU New Delhi, September 2

A DAY AFTER the government capped benefits under a key scheme at just ₹2 crore per exporter for outbound shipment made during the September-December period, exporters' bodies on Wednesday sought a review of the decision, saying medium and large exporters who are primarily responsible for driving growth will be badly hit by the move. Exporters are also upset that even this limit can be revised down, as the government has limited the overall outgo under the Merchandise Export From India Scheme (MEIS) to just ₹5,000 crore between September and December.

They have also sought an extension of the MEIS by three months to make it co-terminus with the current foreign trade policy, the validity of which will continue up to March 31, 2021.

Earlier, starved of resources following the Covid-19 outbreak, the revenue department had capped the outlay for the MEIS at just ₹9,000 crore for the April-December period, which meant that exporters might be deprived of over two-thirds of the benefits they usually get under this scheme. This forced the commerce ministry to block the online module for claiming the MEIS benefits since July 23. With Tuesday's notification on MEIS benefits, the online module has been reactivated.

₹40,000 crore in FY19 and ₹42,500 crore in FY20. According to a commerce ministry estimate, about 98% of the exporters who claim MEIS will remain unaffected by the changes and less than 2% are likely to be impacted as peranalysis of claims in the relevant period of 2018-19.

Sharad Kumar Saraf, president, Federation of the Indian Export Organisation, said the "sudden imposition" of a cap is going to "seriously affect exporters, whose numbers may not be very large, but their contribution to exports warrant a

SARASWATI COMMERCIAL (INDIA) LIMITED

Regd. Office: 209/210, Arcadia Building.

nd Floor, 195, Nariman Point, Mumbai - 400021

Telephone: 40198600, Fax: 40198650.

Website: www.saraswaticommercial.com,

Email id: saraswati.investor@gcvl.in,

CIN: L51909MH1983PLC166605

Notice is hereby given that pursuant to

Regulation 29 and 47 of SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements

Regulations, 2015 a Meeting of the Board

of Directors of the Company will be held on

Wednesday, 9th September, 2020 inter

alia to consider and approve the

Unaudited Financial Results for Quarter

Further, the Trading Window for dealing in

the securities of the Company (as already

intimated to the exchange on 01.07.2020)

has been kept closed for all Directors

designated persons and their immediate

relatives of the Company till 48 hours from

the declaration of the unaudited quarterly

Financial Statements for the guarter ended

been sent to the Directors, designated

persons and their immediate relatives of the

website of the company at

www.saraswaticommercial.com and on

the website of BSE Ltd at

Date: 02.09.2020 & Compliance Officer

Place : Mumbai

For Saraswati Commercial (India) Limited

Avani Sanghavi

Company Secretary

Saraf said the orders for exports to be made during September-December have already been negotiated earlier factoring the existing benefits. "These benefits are part of the export competitiveness and, therefore, the sudden change will affect the exporters financially, as buyers are not going to revise their prices upward," he said.

Bhuvnesh Seth, vice-chairman, Export Promotion Council for Export-oriented Units and Special Economic Zones, said: "This sudden change in trade policies needs to be avoided at all costs as it brings uncertainties in decision-making and pricing policies of exporters." The cap of ₹5,000 crore "would create an uncertainty, as that means that scheme can be withdrawn even earlier than December 31,

The notification also suggests that there will be no change in the coverage of MEIS and the applicable rates (up to 5% of the consignment value). However, exporters obtaining new export-import codes on or after September 1 will be ineligible to submit any MEIS claim for exports made during the four The MEIS outgo was about months through December.

> Merchandise exports witnessed a record 60% crash yearon-year in April, although the contraction narrowed to 37% in May, 12% in June and 10% in July, as lockdown curbs were lifted from June. However, risks to exports from external headwinds still remain very strong.

From the Front Page

Zomato raises fresh \$62 million from Temasek

Delivery volumes, they point out, are currently less than 1/20th of volumes in mainland China volumes. Moreover, in terms of marketplace and pureplay delivery, India predominantly remains a delivery market, which has lower margins than the market-place model. In comparison, China's Meituan derives 35% of its volumes from the market-place channel.

In July, Zomato said it expected business to recover from the coronavirus-led disruption in the next three to six months. It added that the food delivery segment, of the restaurant industry, was clocking about 75-80% of pre-Covid GMV (gross merchandise value). In January, the Gurgaon-based firm had announced a \$150-million funding by Antfin Singapore Holding and its affiliates. Shareholder Info Edge had said, in a stock exchange filing, the transaction values Zomato at a pre-money valuation of \$3 billion. In its latest IPO filing, the Ant Group said "separately, in 2020, a change in foreign investment regulation in India led to our further evaluation of the timing of our additional investment in Zomato".

The investment by Temasek could be part of a larger financing round which the company had been planning to raise for some time.

PUBG among 118 China apps banned

The ministry of electronics and IT said it has received many complaints from various sources, including several reports about misuse of some mobile apps available on Android and iOS for stealing and surreptitiously transmitting users'data in an unauthorised manner to servers which have locations outside India.

"The compilation of these data, its mining and profiling by elements hostile to national security and defence of India, which ultimately impinges upon the sovereignty and integrity of India, is a matter of very deep and immediate concern which requires emergency

measures," the government said. The Indian Cyber Crime Coordination Centre, ministry of home affairs, has also sent an exhaustive recommendation for blocking these malicious apps. Likewise, there have been similar bipartisan concerns, flagged by various public representatives, both outside and inside

Parliament, MeitY said. It said recently that it has received credible inputs that

revisit to the imposition of cap".

2020", he said.

information posted, permissions sought, functionality embedded as well as data harvesting practices of these apps raise serious concerns. Also, these apps collect and share data in surreptitious manner and compromise personal data and information of

users that can have a severe threat

to security of the state. "This move will safeguard the interests of crores of Indian mobile and internet users. This decision is a targeted move to ensure safety, security and sovereignty of Indian cyberspace," the government added.

Amazon adds to its India offerings

It began offering auto insurance in July and gold investment products in August — both a first for Amazon. Its US fin-tech efforts have been modest by comparison, stymied in part by merchant reluctance to use services offered by their biggest retail rival. In India, however, where it has over 100 million registered users, Amazon is better placed to use financial services to win subscribers to its annual ₹999 Prime plan which offers faster shipping and music and video streaming,

tech executives said. To that end, the company aspires to make Amazon Pay the country's payment method of choice, said Mahendra Nerurkar, head of Amazon Pay in India, which has signed up 4 million merchants. "Apparently Chinese fashion designers are leaving the back pockets off jeans because no one uses them anymore (for wallets)," Nerurkar told Reuters. "We would love to make that happen in India." - REUTERS

Netflix: 'Bad Boys' get respite from court

In its order, the bench said: "Mukul Rohatgi, senior counsel appearing for the petitioner (Netflix Entertainment Services India LLP), prays for withdrawal of this petition with liberty to avail an appropriate remedy in accordance with law. Prayer is allowed.

"However, we make it clear that when the petitioner avails of such a remedy, the concerned court may deal with the matter on its own merits expeditiously. The special leave petition is dismissed as withdrawn with the liberty aforesaid".

Rohatgi, who was appearing for Netflix, said several petitions pertaining to the web series are pending in various high courts and the apex court should transfer these matters to itself. The bench issued notice on the separate petition filed by Netflix seeking transfer of the matters pending before different high courts.

KONARK COMMERCIAL LIMITED Registered Office: B. R. Chandak Market, Maruwari Patty, Ward No 6, Guwahati, Jorhat, AS-78500

Phone: 0361-2516223; E-mail: konarkcommerciallimited@gmail.com Website: www.konarkcommercial.in, CIN: L51109AS1988PLC002916 NOTICE TO THE MEMBERS OF 33RD ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the Company will be on Saturday, September 26, 2020, at 1.00 p.m. through Video Conferencing (VC) throughZoom application to transact the businesses as set forth in the Notice of AGM dated August 24, 2020. Dispatch of the Annual Report, 2020, along with the AGM Notice have been completed on September 2, 2020. The Notice of AGM is also available on the website of National Securities Depository Limited (NSDL), i.e. www.evoting.nsdl.com. Notice is further given that the Company is providing electronic voting facility to the members to exercise their votes on all the resolutions set forth in the Notice of AGM. The company has engaged NSDL for providing e-voting facility. The

The remote e-voting will commence on Wednesday, September 23, 2020 from 9.00 a.m. and ends on Friday, September 25, 2020 till 5.00 PM. The e-voting module shall be disabled for voting thereafter, and no one shall be allowed to vote electronically after September 25, 2020 (5:00 PM). The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-up share capital or the Company as on the cut-off date i.e. September 19, 2020.

Notice of AGM has been sent to all the members whose names appeared in the Register of Members/Beneficial Owners as on August 24, 2020. Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member after August 24, 2020, and holding shares as on the cutoff date i.e. September 19, 2020, may obtain the Login ID and Password by sending a request at konarkcommerciallimited@gmail.com, or call at Tel: +91-0361-2516223.

(iv) Once a vote is cast by the Member, he shall not be allowed to change it subsequently. (v) The facility of casting vote through e-voting will be made available at the AGM and the eligible

members attending the AGM shall be able to cast their vote at AGM viae-voting. i) The Members who cast their vote by remote e-voting may also attend the AGM but shall not be

In case of any queries pertaining to e-voting and remote e-voting, members may refer to the Downloads section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or contact Mr. Amit Vishal, Senior Manager, National Securities Depository Ltd., Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala

Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013, at the designated email IDs: evoting@nsdl.co.in or amitv@nsdl.co.in or at telephone nos. +91 22 2499 4600 / +91 22 2499 4360 For Konark Commercial Limited

Place : Guwahati Date : September 2, 2020 Vishal Kumar Sharma Wholetime Director DIN: 07310503

FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF ABB POWER PRODUCTS AND SYSTEMS INDIA LIMITED Registered Office: 8th Floor, Brigade Opus 70/401, Kodigehalli Main Road, Bengaluru 560092 Telephone: +91 80 2204 1800 Website: https://www.hitachiabb-powergrids.com/in/en Corporate Identification Number: U31904KA2019PLC121597

details of remote e-voting are given below:

Open offer by ABB Switzerland Ltd ("Acquirer 1") for the acquisition of up to 1,05,95,419 fully paid up equity shares of the face value of INR 2 each, representing 25.00%* of the Voting Share Capital of ABB Power Products and Systems India Limited ("Target Company") from all the Public Shareholders of the Target Company ("Open Offer" or "Offer"). The Offer is being made along with Hitachi, Ltd. ("Acquirer 2" and along with Acquirer 1, the "Acquirers"), and Hitachi ABB Power Grids AG (previously named ABB Management Holding AG) ("PAC 1") and ABB Ltd ("PAC 2" and along with PAC 1 the "PACs") acting in their capacity as persons acting in concert with the Acquirers

*In terms of Regulation 7 of the SEBI (SAST) Regulations, an open offer under Regulations 3 and 4 of the SEBI (SAST) Regulations is required to be for at least 26% of the total share capital of a target company, as of 10th working day from the closure of the tendering period. However, the public shareholding of the Target Company is 25% as on date, and therefore, the Offer Shares represent 25.00% of the Voting Share Capital of the Target Company.

This advertisement ("Dispatch Advertisement") is being issued by ICICI Securities Limited, the Manager to the Offer ("Manager"), for and on behalf of the Acquirers and the PACs pursuant to and in compliance with the SEBI circular no. SEBI/CIR/CFD/DCR1/CIR/P/2020/83 dated May 14, 2020 read with SEBI circular no. SEBI/HO/CFD/DCR2/CIR/P/2020/139 dated July 27, 2020 ("Relaxation Circulars") to supplement:

(a) the public announcement in connection with the Offer, made by the Manager on behalf of the Acquirers and the PACs on March 30, 2020 ("Public Announcement");

(b) the detailed public statement in connection with the Offer, published on behalf of the Acquirers and the PACs on June 2, 2020 in the following newspapers: Financial Express (English, all editions), Jansatta (Hindi, all editions), Hosa Digantha (Kannada, Bangalore edition) and Navshakti (Marathi, Mumbai edition) ("Detailed Public Statement");

(c) the corrigendum to the Detailed Public Statement in connection with the Offer, published on behalf of the Acquirers and the PACs on July 3, 2020 in the same newspapers as the Detailed Public Statement ("Corrigendum");

(d) the second corrigendum to the Detailed Public Statement in connection with the Offer, published on behalf of the Acquirers and the PACs on August 28, 2020 in the same newspapers as the Detailed Public Statement ("Second Corrigendum"); and

(e) the letter of offer dated September 02, 2020 in connection with the Offer ("Letter of Offer"). Capitalised terms used but not defined in this Dispatch Advertisement shall have the meaning assigned to such terms in the Letter of Offer.

1. COMPLETION OF DISPATCH

In terms of the Relaxation Circulars and in light of the COVID-19 pandemic and the lockdown measures undertaken by Central and State Governments, the Letter of Offer has been electronically dispatched to all the Public Shareholders holding Equity Shares as on the Identified Date and who have registered their email ids with the Depositories and/or the Target Company. There will be no physical dispatch of the Letter of Offer to the Public Shareholders, in light of the exemptions granted by SEBI by way of the Relaxation Circulars.

2. AVAILABILITY OF LETTER OF OFFER

(a) The Letter of Offer along with the Form of Acceptance-cum-Acknowledgement and this Dispatch Advertisement will be available on the respective websites of SEBI (https://www.sebi.gov.in/), the Target Company (https://www.hitachiabb-powergrids.com/in/en), the Manager (www.icicisecurities.com), the Registrar to the Offer (www.linkintime.co.in), the websites of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).

The Public Shareholders can also contact the following for receiving a soft copy of the Letter of Offer along with the Form of Acceptance-cum-Acknowledgement:

Manager to the Oπer	Registrar to the Offer
ICICI SECURITIES LIMITED	LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED
CICI Centre, H.T. Parekh Marg,	C-101, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg
Churchgate	Vikhroli (West), Mumbai – 400 083
Mumbai – 400 020, Maharashtra	Tel: + 91 22 49186200
Tel: +91 22 2288 2460	Fax: + 91 22 49186195
Fax: +91 22 2282 6580	Website: www.linkintime.co.in
Email ID: appsil.openoffer@icicisecurities.com	Email ID: appsil.offer@linkintime.co.in
Contact Person: Sameer Purohit / Anurag Byas	Contact Person: Mr. Sumeet Deshpande
SEBI Registration No.: INM000011179	SEBI Registration No.: INR000004058
	CICI Centre, H.T. Parekh Marg, Churchgate Mumbai – 400 020, Maharashtra Tel: +91 22 2288 2460 Fax: +91 22 2282 6580 Email ID: appsil.openoffer@icicisecurities.com Contact Person: Sameer Purohit / Anurag Byas

3. BRIEF SCHEDULE OF ACTIVITIES

The schedule of major activities in relation to the Offer is set forth below:

No.	Activity	of activities (Day & Date)	of activities (Day & Date)	
1	Date of commencement of the Tendering Period	Thursday, July 16, 2020	Wednesday, September 09, 2020	
2	Date of closure of the Tendering Period	Wednesday, July 29, 2020	Tuesday, September 22, 2020	
3	Last date for communicating the rejection/ acceptance and completion of payment of consideration or refund of Offer Shares to the shareholders of the Target Company	Wednesday, August 12, 2020	Wednesday, October 07, 2020	
4	Last date for filing the post-Offer report with SEBI	Wednesday, August 19, 2020	Wednesday, October 14, 2020	
5	Last date for publication of post-Offer public announcement in the newspapers in which the Detailed Public Statement has been published	Wednesday, August 19, 2020	Wednesday, October 14, 2020	

respective last date.

4. OTHER INFORMATION

(a) The information contained in this Dispatch Advertisement is in accordance with the Relaxation Circulars.

Manager to the Offer

(b) Details relating to the procedure for tendering the Equity Shares are more particularly set out in the Letter of Offer.

Issued on behalf of the Acquirers and the PACs by the Manager

ICICI SECURITIES LIMITED ICICI Centre, H.T. Parekh Marg, Churchgate Mumbai – 400 020, Maharashtra **Tel:** +91 22 2288 2460 1 ICICI Securities Fax: +91 22 2282 6580 **Email ID:** appsil.openoffer@icicisecurities.com Contact Person: Sameer Purohit / Anurag Byas SEBI Registration No. INM000011179 ABB Switzerland Ltd Hitachi, Ltd. Hitachi ABB Power Grids AG ABB Ltd Place: Japan Place: Switzerland Place: Switzerland Place: Switzerland Date: September 02, Date: September 02, Date: September 02, Date: September 02, 2020 2020 2020 2020

MULTIBASE INDIA LIMITED CIN: L01122DD1991PLC002959

Registered Office: 74/5 6, Daman Industrial Estate, Kadaiya Village, Nani Daman, Union Territory, DD - 396 210 **Tel**: 0260-6614400 **Fax**: 0260-2221578 multibase Email: compliance.officer@multibaseindia.com Website: www.multibaseindia.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013. Rules made thereunder and General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 issued by Ministry of Corporate Affairs, the 29th Annual General Meeting (AGM) of the members of MULTIBASE INDIA LIMITED will be held on **Tuesday**, September 29, 2020 at 11.00 am. through video conferencing facility / Other Audio Visual Means without any physical presence of members. The process of participation in the AGM will be provided in the Notice of the AGM. In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular, Notice of the AGM along with the

Annual Report is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories. No physical copies of Notice of AGM and Annual Report will be sent to any Member. Members may note that the Notice and Annual Report will also be available on the Company's website i.e. www.multibaseindia.com, website of the Bombay Stock Exchange i.e. BSE Limited i.e.www.bseindia.com and on the website of CDSL i.e. www.evotingindia.com. The Members who have still not registered their email ID with the Company can temporarily get their email IDs registered with the Company's Registrar and Share Transfer Agents, Link Intime India Pvt Ltd, by using the link: https://linkintime. co.in/emailreg/email register.html and follow the registration process as guided thereafter, on or before 22nd September 2020 to receive Annual Report for the F.Y 2019-20 on their email ID. Process to be followed for registration of email address is as follows: -

Visit the link https://linkintime.co.in/emailreg/email_register.html;

- Select Company name viz. Multibase India Limited;

- Enter the DP ID & Client ID / Physical folio number, Shareholder name, PAN number and Share Certificate Number (in case of Physical folio); -

Upload a self-attested copy of PAN card for authentication. If PAN details are not available in the system, the system will prompt the member to upload a self-attested

copy of PAN card for updation; - Enter your email address and mobile number; - The system will confirm the email address for receiving this notice. For permanent registration of their email address, Members holding shares in demat form are requested to

update the same with their Depository Participants (DP) and to Registrar in case the Member are holding The log-in credentials for casting the votes through e-voting shall be made available to the members through e-mail after successfully registering their email addresses in the manner provided above.

The credentials will be provided to the members after verification of their details. The Company is pleased to provide remote e-Voting facility ('remote e-Voting') of CDSL to all its Members to

cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. The remote e-voting as well as e-voting during AGM on the proposals contained in the Notice of the AGM

will be conducted on the e-voting system to be provided by the Company. The details of e-voting system and process of e-voting will be specified in the Notice of the AGM. Members who are holding shares in Physical form or who have not registered their email ID can access the details of e-voting system and process as mentioned in the Notice of the AGM and vote on the e-voting system.

> By and order of the board For MULTIBASE INDIA LIMITED Sd/-**Sunaina Goraksh** Company Secretary and Compliance officer

CG POWER AND INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED CIN NO: L99999MH1937PLC002641

Registered Office: 6th Floor, CG House, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030 Tel No.: 022-2423 7777, Fax No.: 022 2423 7733 E-mail: investorservices@cgglobal.com, Website: www.cgglobal.com

Notice of the Extra-Ordinary General Meeting of the Company

NOTICE IS HEREBY GIVEN THAT:

Place: Mumbai

Date: 02/09/2020

The Extra-Ordinary General Meeting ('EGM') of the Company will be held through Video Conference ('VC')/ Other Audio-Visual Means ('OAVM') on Thursday, 24 September 2020 at 2.00 p.m. to transact the Business as listed in the Notice dated 2 September 2020 convening the EGM. The venue of the Meeting shall be deemed to be the Registered Office of the Company i.e. 6th Floor, CG House, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai- 400 030.

In view of the outbreak of COVID-19 pandemic, social distancing norm to be followed and the

continuing restriction on movement of persons at several places in the country and pursuant to

circulars dated 8 April 2020, 13 April 2020 and 15 June 2020 issued by the Ministry of

Corporate Affairs ("MCA") (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/ HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12 May 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), the Notice of the EGM has been sent through electronic mode to the Members of the Company whose email addresses are registered with the Depository Participant(s)/ Company/ Registrar and Share Transfer Agent ('RTA') i.e. Datamatics Business Solutions Limited (earlier known as Datamatics Financial Services Limited). The electronic dispatch of the Notice along with the e-voting instructions has been completed on 2 September 2020. The Notice of the EGM inter-alia indicating the process and manner of remote e-voting and e-voting at the EGM is available on the Company's website www.cgglobal.com, on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited and on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with

Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('Rules'), as amended from time to time, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standard-2 ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide the electronic voting facility through NSDL at www.evoting.nsdl.com to enable its Members to cast their vote by electronic means in respect of the business proposed to be transacted at the EGM.

The details pursuant to the Act read with the Rules, SS-2 and MCA Circulars are as under:

a) Members holding shares either in physical form or in dematerialised form, as on Thursday, 17 September 2020 ('the Cut-off Date') only shall be eligible to exercise their right to vote by remote e-voting or e-voting at the EGM. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat this Notice of EGM for information purposes only.

Manner of registering/updating email addresses:

In case shares are held in physical mode please sent a request by email to the RTA at cginvestors@datamaticsbpm.com by providing Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card).

In case shares are held in demat mode, the Members are requested to register/update their email address, PAN and Bank Account details with the Depository Participant where their respective dematerialised accounts are maintained.

Manner of casting vote through e-voting:

Members will have an opportunity to cast their votes remotely ('remote e-voting') on the business as set forth in the Notice of EGM through e-voting system. The login credentials for casting the votes through e-voting shall be available to the Members through email after successfully registering their email addresses in the manner provided above. The detailed procedure for casting the votes through e-voting shall be provided in the Notice of the EGM. The details are also made available on the website of the Company. The remote e-voting period will commence on Sunday, 20 September 2020 at 9:00 a.m.

(IST) and end on Wednesday, 23 September 2020 at 5:00 p.m. (IST).

The remote e-voting module shall be disabled for voting thereafter by NSDL and voting through remote e-voting shall not be allowed. Once the vote on a resolution is cast, the Member shall not be allowed to change it subsequently. Members attending the EGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the EGM. The Members who have already cast their vote through remote e-voting prior to the EGM may also attend and participate in the EGM but shall not be entitled to cast their vote at the EGM.

Those Members, who shall be present in the EGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolution through remote e-voting and are otherwise not debarred from doing so, shall be eligible to vote through remote e-voting system during the EGM.

The voting rights of Members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the Cut-off Date. Any person, who acquires shares of the Company and becomes its Member after the dispatch of the Notice of EGM through electronic means and holds shares as of the Cut-off Date, may obtain the USER ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for remote e-voting then such person may use his/her existing USER ID and Password and cast their vote.

Mr. Makarand Joshi (Membership No. FCS 5533), Partner of M/s. Makarand M. Joshi & Co., Practicing Company Secretaries (C.P. No. 3662), has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting process during the EGM in a fair and transparent

Members may refer to the EGM Notice for detailed instructions on remote e-voting and e-voting during the EGM and participation through VC/OAVM for the EGM. Please refer the 'e-voting user manual' for Members available in the download section of the e-voting website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com. In case of any queries/grievances relating to e-voting procedure or require any assistance for attending the EGM and during the EGM

you may contact: 1. For e-voting:

i) Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL at pallavid@nsdl.co.in / 022-24994545

Ms. Sarita Mote, Assistant Manager, NSDL at saritam@nsdl.co.in / 022-24994547.

For VC/OAVM:

PRESSMAI

email at investorservices@cgglobal.com.

Mr. Sagar Ghosalkar, Assistant Manager- NSDL at sagar.ghosalkar@ nsdl.co.in

ii) Mr. Amit Vishal, Senior Manager - NSDL at amity@nsdl.co.in / 022-24994360

Members may also write to the Company Secretary of the Company at the registered office or

For CG Power and Industrial Solutions Limited

Alen Ferns Company Secretary and Compliance Officer

Mumbai, 2 September 2020 Membership No.: 30633

financialem epap.in

क्रीडा संकुलाचे काम प्रगतीपथावर

उल्हासनगर दि २ : दसरा संरक्षक भिंत बांधण्याचे काम मैदान, उल्हासनगर - ५ येथे उभारण्यात येत असलेल्या तालुका क्रीडा संकुलाचे काम काम प्रगतीपथावर असून काल आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी तहसीलदार यांच्याकडून आढावा घेतला.

या मैदानासमोरील जागेत बंधिस्त स्टेडियम बांधण्याचे पाहणी ही यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी यावेळी केली. तसेच या बैठकी दरम्यान दसरा मैदान येथे

सुरू करण्यात यावे व तहसील चौक ते दसरा मैदान पर्यंतचा रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना ही यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार डॉ. किणीकर यांनी व जिल्हा क्रीडा अधिकारी दिल्या. येत्या काही दिवसात या क्रीडा संकूलाचे काम दसरा मैदान येथे क्रीडा पूर्ण होऊन सुसज्ज असे संकुल उभारले जात असून क्रीडा संकुल क्रीडा प्रेमींसाठी उपलब्ध होणार आहे. या बैठकीला सिंधी सेनेचे श्री. काम सुरू असून या कामाची रवी खिलनानी, उल्हासनगर श्री.विलास अधिकारी सौ.रनेहल साळुंखे आदी उपस्थित होते.

NIDHI MERCANTILES LIMITED

CIN NO. L51909MH1985PLC138577

Regd. Off: B/306-309, Dynasty Business Park, Opp. Sangam Cinema, Andheri (E), Mumbai - 400059.

Tel. No.: 022-61115222, Fax no.: 022-28227865. Email Id: nml.mumbai@gmail.com website: www.nidhi.net.

NOTICE TO THE SHAREHOLDERS

NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting (AGM) of the members of Nidh Mercantiles Limited ("the Company") will be held on Wednesday, 30th September, 2020 at 03.30 p.m. through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs has vide it circular dated 5th May, 2020 read with circulars dated 8th April, 2020 and 13thApril, 2020 (MCA Circulars) and SEBI Circular dated 12" May, 2020 has permitted holding of AGM through VC/OAVM without the physical presence of members. Accordingly, in compliance with MCA circulars and relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 themembers of the company can join and participate at the AGM through VC/OAVM.

In compliance with the above mentioned Circulars, the Notice of AGM and Annual Report for FY 2019-20 will be sent electronically by the company to those members whose email addresses are registered with the Company/RTA and Depositories. The Notice of the 34^a AGM and the Annua Report for FY 2019-20 will be also available on the website of the company (www.nidhi.net.in) and The Calcutta Stock Exchange Limited (www.cse-india.com). Detailed procedure for attending the ${\sf AGM}$ and voting through remote e-voting and e-voting at the ${\sf AGM}$ is provided in the Notice of ${\sf AGM}$. Accordingly, to update the details with the company the following procedure may be followed:

The members holding shares in physical form who have not registered their email addresse with the Company/RTA may get registered their email addresses, at nml.mumbai@gmail.com by providing details such as Folio Number, Certificate number, Shareholder's name, PAN, Mobile number, E-mail id and also upload the image of Share Certificate and PAN card in PDF or JPEG format.

Please register / update your email addresses with your Depository Participant (DP) as per the process advised by the DP. Further, the member may temporarily register their e-mail addresses with the CompanyIRTA, at nml.mumbai@gmail.com / info@bigshareonline.com by providing details such as DP ID/Client ID, Shareholder Name, PAN, Mobile No, Email Id. I is clarified that for permanent registration of e-mail address, the members are requested to register the same with their respective Depository Participant.

For Nidhi Mercantiles Limited

Date: September 01, 2020 Place: Mumbai

Vishakha Pandya

Suchitra Finance & Trading Co. Ltd. CIN NO: L65910MH1981PLC234305

Regd. Off.: B/306-309, Dynasty Business Park, Opp. Sangam Cinema, A.K. Road, Andheri(E), Mumbai- 400 059. Tel. No.: 022- 61115222, Fax no.: 022-2822-7865. Email id: suchitra@sangamgroup.com, Web: www.sftc.co.in. NOTICE TO THE SHAREHOLDERS NOTICE is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the members of Suchitra

Finance & Trading Co. Ltd. ("the Company") will be held on Wednesday, 30th September, 2020 at 11.00 a.m. through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of AGM.

n view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs has vide its circular dated 5th May, 2020 read with circulars dated 8th April, 2020 and 13th April, 2020 (MCA Circulars) and SEBI Circular dated 12th May, 2020 has permitted holding of AGM through VC/OAVM without the physical presence of members. Accordingly, in compliance with MCA circulars and relevant provisions o the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 the members of the company can join and participate at the AGM through VC/OAVM.

In compliance with the above mentioned Circulars, the Notice of AGM and Annual Report for FY 2019 20 will be sent electronically by the company to those members whose email addresses are registered with the Company/RTA and Depositories. The Notice of the 37th AGM and the Annual Report for FY 2019-20 will be also available on the website of the company (www.sftc.co.in) and car also be accessed on the websites of the Stock Exchanges i.e. at BSE Limited and The Calcutta Stock Exchange Limited at www.bseindia.com & www.cse-india.com. Detailed procedure for attending the AGM and voting through remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of AGM. Accordingly, to update the details with the company the following procedure may be followed:

The members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company/RTA may get registered their email addresses, at suchitra@sangamgroup.com by providing details such as Folio Number, Certificate number, Shareholder's name, PAN, Mobile number, E-mail id and also upload the image of Share Certificate and PAN card in PDF or JPEG format. The member holding shares in Demat form are requested to register their email addresses with

their respective Depository Participant. Further, the member may temporarily register their e-mail addresses with the Company/RTA, at suchitra@sangamgroup.com/nichetechpl@nichetechpl.com by providing details such as DP ID/Client ID, Shareholder Name, PAN, Mobile No, Email Id. It is clarified that for permanent registration of e-mail address, the members are requested to registe the same with their respective Depository Participant.

For Suchitra Finance & Trading Co. Ltd

Company Secretary



मोरारजी टेक्सटाईल्स लिमिटेड

नोंद. कार्यालय: पेनिन्सुला स्पेंटा, मथुरादास मिल्स कंपाऊंड, ानापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०० ०१३. **ट्रर.:** ०२२-६६२२९५००;

वेबसाईट:www.morarjee.com; ई-मेल:<u>corporatesecretarial@ashokpiramalgroup.com;</u> सीआयएन:एल५२३२२एमएच१९९५पीएलसी०९०६४३

जाहीर नोटीस

कंपनीला २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवारी, २५ सप्टेंबर २०२० रोजी** सकाळी ११.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग / अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे (कुलगुरू / ओएव्हीएम) सुविधेद्वारे देण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आली आहे जनरल परिपत्रक क्र .२ च्या अनुपालनानुसार कंपनीच्या एजीएमला बोलावण्याच्या नोटिसात नमूद केल्यानुसार व्यवसायांचे व्यवहार करा. १४/२०२० दि. ०८ एप्रिल २०२० रोजी परिपत्रक क्र. १७/२०२० दि. १३ एप्रिल २०२० रोजी परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांक ०५ मे २०२० रोजी कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने जारी केलेले आणि परिपत्रक क्र. सेबी / एचओ / सीएफडी / सीएमडी १ / सीआयआर / पी / २०२० / व व दिनांक १२ मे, २०२० भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाने (सेबी) जारी केले.

२०च्या वार्षिक अहवालासह इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ०२ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनी डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट (ई) वर नोंदणीकृत सर्व भागधारकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात आले आहे. ही कागदपत्रे कंपनीच्या <u>www.morarjee.com</u> या संकेतस्थळावर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट्स, म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर . आणि उपलब्ध आहेत. सीडीएसएलची वेबसाइट (एजीएम दरम्यान रिमोट ई-मतदान सुविधा प्रदान करण्यासाठी नियुक्त केलेली एजन्सी तसेच एजीएम दरम्यान ई-व्होटिंग आणि एजीएम आयोजित करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी]

अर्थात <u>www.evotingindia.com.</u> कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ नुसार लागू केलेल्या नियमानुसार वाचनात. सदस्यांचे रजिस्टर व कंपनीच्या शेअर ट्रान्सफर बुक शनिवार, १९ सप्टेंबर, २०२० ते शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० पर्यंत बंद असतील (दोन्ही दिवसांचा समावेश) कंपनीच्या भागधारकांच्या २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८च्या सेवेच्या अनुषंगाने सेबीच्या लागू नियम आणि सेक्शनच्या नियम ४४ (यादीतील जबाबदाऱ्या आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या वाचनात, ई–मतदान देण्यास कंपनीला आनंद झाला (रिमोट ई–मतदान)) त्याच्या भागधारकांना आणि नोटीसमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाची सुविधा रिमोट ई-वोटिंगद्वारे व्यवहार केली जाऊ शकते.

१८ सप्टेंबर २०२० रोजीच्या तारखेच्या तारखेस सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या फायद्याच्या मालकांच्या रजिस्टरमध्ये ज्यांची नावे नोंदली गेली आहेत त्यांना फत्त एजीएम रिमोट ई-मतदान किंवा मतदानाची सुविधा मिळण्याचा हक्क असेल.

दरस्थ ई-मतदान मंगळवार. २२ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी १०.०० वाजता सरू होईल आणि २४ सप्टेंबर २०२० रोजी संध्याकाळी ५.०० वाजता समाप्त होईल. आयएसटी रिमोट ई-मतदान पोर्टल सीडीएसएलद्वारे अक्षम / अवरोधित केले जाईल आणि सदस्यांना या वेळेच्या पलीकडे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

एजीएमच्या नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे समभाग ताब्यात घेतलेल्या व कट ऑफ तारखेला . म्हणजे १८ सप्टेंबर २०२० रोजीचा भागधारक होणारी कोणतीही व्यक्ती एजीएमची नोटीस कंपनीच्या संकेतस्थळावर किंवा सीडीएसएल वेबसाइटवर पाहू शकते वर नमूद. अशा भागधारकांनी <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u>ला निवेदन पाठवून आपला लॉगिन आयडी व संकेतशब्द मिळवू शकतो. ते सीडीएसएल वेबसाइटवरील मतदानाच्या सूचनांचा संदर्भ घेऊ शकतात. तथापि, आपण आधीच सीडीएसएल ई-मतदान व्यासपीठावर नोंदणीकृत असल्यास आपण आपला विद्यमान युझर-आयडी आणि संकेतशब्द वापरू शकता.

एजीएम दरम्यान मतदानाची सविधादेखील उपलब्ध करुन दिली जाईल. आणि कलगर सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित असलेले भागधारक, ज्यांनी दरस्थ ई-मतदानाद्वारे ठरावांवर मत दिले नाही आणि असे करण्यास मनाई केली नसेल तर ते पात्र असतील. एजीएम येथे

ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करणे ; रिमोट ई–मतदानासंदर्भात काही शंका असल्यास किंवा तक्रारीच्या बाबतीत तुम्ही मदतनीस अंतर्गत <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध असे नेहमी विचारले जाणारे प्रश्न(एफएक्यू) आणि ई-मतदान वापरकर्त्याचे पुस्तिका पहा किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> किंवा श्री. राकेश दळवी, मॅनेजर, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरॅक्स, मफतलाल मिल कंपाऊंड्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परेल (ई), मुंबई - ४०००१३ किंवा संपर्क ०२२–२३०५८७३८ / ०२२–२३०५८५४२ / ४३.

ठिकाण : मुंबई

दिनांक : २ सप्टेंबर, २०२०

मोरारजी टेक्स्टाईल्स लिमिटेडकरिता

निष्टी धर्मानी कंपनी सचिव



टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड

ताबा सचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या कलम ८(१) नुसार)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदारांना सदर सूचनेच्य

तारखेपासून ६० दिवसाच्या आत सूचनेत नमुद रक्कम जमा करण्यास कळविणेत आले होते. कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्य

नेयम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार कर नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड** यांच्याकडे खाली नमुद केलेली रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज व दंडात्मक व्याज गुल्क, खर्च इत्यादी जमा करावे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत

मालमत्ता सा			
कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर प्रतिनिधी/	मागणी सूचनेनुसार	ताबा
क्रमांक	कायदेशीर वारसदाराचे नाव	रक्रम	दिनांक
९२६५९९१	श्री. आशिष कुमार कर	२५.०१.२०२० रोजी रु.२०,२३,५८७/-	२८.०८.२०२०
व	(कर्जदार), श्री. प्रदीप आशिष	(रुपये वीस लाख तेवीस हजार पाचशे	
९५१३६१६	कर (सहकर्जदार)	संत्याऐंशी फक्त) व २५.०१.२०२०	

प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन: अनुसूची अ: नोंदणी उपजिल्हा ता व जि. औरंगाबाद येथील जमीन व मैदानाचे सर्व भाग व खंड आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या मर्यादेत सीटीएस क्र.१५८४३/९, १५८४३/१० १५८४३/११, शीट क्र.२८३/ए, शाहनुरवाडी, औरंगाबाद, क्षेत्रफळ ८४९.१ चौ.मी., मालमत्ता नोंद पत्राच्या तारानसार आणि चतसिमा: पर्वेस-रस्ता: पश्चिमेस-प्लॉट क्र.१०: दक्षिणेस-सीटीएस क्र.१५८४३ भाग उत्तरेस-रस्ता. **अनुसूची ब:** फ्लॅट क्र.बी१, वरील अनुसुची १ मध्ये विहित प्लॉटवर इमारतीमधील उभारलेल मजला, क्षेत्रफळ ५५ चौ.मी., तसेच १/१६वे अविभाजीत शेअर, सामायिक क्षेत्र व सुविधा अधिकार आणि चतुसिमा: पुर्वेस-मोकळी जागा; पश्चिमेस-पार्किंग; दक्षिणेस-मोकळी जागा, उत्तरेस-फ्लॅट क्र.बी२.

टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता

ा अप्रतास इंडिया होम लोन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ५०४ / ५०४ ए , ५ वा मजला, निर्मल एक्स्टेसी, जटाशंकर डोसा रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र ४०० ०८०. सीआयएन क्रमांक : एल६५९१०एम एच १९९०पीएलसी०५९४९९:

संकेतस्थळ : www.indiahomeloan.co.in ई मेल : csindiahomeloan.co.in

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे कळविण्यात येते की, इंडिया होम लोन लिमिटेड (कंपनी)ची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२० रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०.०० वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे विषयानुरूप व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/ अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातुन घेण्यात येणार आहे

सध्या सरु असलेल्या कोव्हीड - १९ या महामारीच्या पार्श्वभमीवर कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी (एमसीए) जारी केलेल्या सामान्य परिपत्रक दिनांकीत ५ मे २०२० त्यासह वाचा परिपत्रक दिनांक ८ . एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि १५ जून २०२० अनुक्रमे (यापुढे एकत्रित उल्लेख एमसीए परिपत्रके) आणि सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी जारी केलेल्या सामान्य परिपत्रक दिनांकीत १२ मे २०२० (सेबी परिपत्रक) अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातून तसेच सामायिक ठिकाणी नभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यास मान्यता दिली आहे. कायद्यातील तरतुदी, लिस्टिंग रेग्यलेशन, एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातुन घेण्यात येणार आहे.

वरील प्रमाणे नमूद केलेली एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार ज्या सभासदांचे इ मेल पत्ते कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डिपॉझिटरी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा तभासदांना व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, वित्तीय वर्ष २०१९-२० करिताचा वार्षिक अहवाल केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्यात येणार आहे. सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वित्तीय वर्ष २०१९-२० करिताचा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.indiahomeloan.co.in येथे तसेच तसेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com येथे आणि नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरीज लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.nsdl.co.in येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातून उपस्थित राह्न तहभाग घेऊ शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्यासाठी सूचनाचा तपशील वार्षिव सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने नमूद करण्यात आला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातून उपस्थित राहिलेल्या सभासदांची संख्या कायद्याचे कलम १०३ अनुसार कोरम निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येईल. कंपनी कायदा २०१३ (कायदा) कलम ९१ अनुसार त्यासह वाचा त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट) नियम २०१५ चा नियम ४२ (लिस्टिंग रेग्युलेशन) अनुसार कंपनीची सभासद नोंद पुस्तिका आणि शेअर हस्तांतरण पत्रिका वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच वित्तीय वर्ष २०१९- २० करिता सभासदांना लाभांश देण्यासाठी निकष ठरविण्यासाठी सोमवार दिनांक २१ सप्टेंबर २०२० ते शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर २०२० या **कालावधीत (***दोन्ही दिवस धरून)* **बंद राहतील. वित्तीय वर्ष २०१९- २० करिता अंतिम ला**भांश, ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यास, घोषित झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अश नभामरांना परान करण्यात येर्डल ज्या सभामरांचे नाव सभामर नोंट पस्तिकेत तसेच नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड यांनी तयार केलेल्या प्रत्यक्ष लाभार्थी मालकांच्या यादीत शुक्रवार दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजी नोंद आहेत. ज्या सभासदांनी आपला बँक खाते तपशील नूतनीकृत करून घेतला आहे, अशा सभासदांना लाभांशाची रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रदान करण्यात येईल. सभासदांचा बँक खाते तपशील उपलब्ध नसेल किंवा नूतनीकृत करून घेतलेला नसेल तर कंपनी अशा सभासदांना देशात टपाल सुविधा पूर्ववत झाल्यानंतर . डिव्हीडंड वॉरंट/डिमांड ड्रफ्ट जारी करील. लाभांश रकमेच्या थेट क्रेडिट प्राप्त करण्यासाठी सभासदांन आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला बँक मँडेट एनइसीएस/डायरेक्ट क्रेडिट तपशील/नाव/पत्ता, कुलमुखत्यार/आणि त्यांची कोअर बँक सोल्युशन्स असलेले खाते क्रमांक १) ज्या सभासदांकडे . तमभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत, त्या सभासदांना आवाहन करण्यात येते की प्रथम धारकाने स्वाक्षरी केलेले कव्हरिंग लेटर रद्द केलेल्या धनादेशाची प्रत नाव आणि बँक खाते क्रमांकासह, पॅनकार्डची स्कॅन केलेली स्वयंसाक्षांकीत प्रत, कंपनीचे आरटीए यांना supportpurvashare.com य पत्त्यावर पाठवून द्यावेत. आणि २) ज्या समभागधारकांकडे कंपनीचे समभाग डिमटेरिअलाईझ स्वरूपात आहेत, अशा समभागधारकांनी त्यांचे डिमॅट खाते ज्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडे आहे त्यांच्याकडे नोंदणीकत करून घ्यावे.

कायद्याचे कलम १०८ आणि त्यासह वाचा कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च नियम २०, आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स ४४ यांना अनुसरून, ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व विषयांवर कंपनीच्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाच हक्क बजावता यावा यासाठी कंपनी दूरस्थ इ मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. दूरस्थ इ मतदान प्रक्रियेला मंगळवार दिनांक २२ सप्टेंबर २०२० रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.०० वाजता) प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया गुरुवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२० रोजी (भारतीय माणवेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता) समाप्त करण्यात येईल. दुरस्थ इ मतदान आणि ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी सभासदांची मतदानाची पात्रता निर्धारित करण्याची कट ऑफ

तारीख शकवार दिनांक १८ मध्रेंबर २०२० आहे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व विषयांवर कंपनीच्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी दुरस्थ इ मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्याचप्रमाणे कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी इ मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. दूरस्थ इ मतदान प्रक्रिया आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी इ मतदान यांचा सविस्तर तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आला आहे.

जर सभासदाचा ई मेल आयडी यापवींच कंपनी/डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकत असेल तर अश सभासदांना इ मतदानासाठी लॉग इन तपशील सभासदाच्या नोंदणीकत ई मेल पत्त्यावर पाठविण्यात येईल ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील कंपनी/डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत केलेले नाहीत, तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीकडून ऑनलाईन निर्गमित झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कंपनीचे समभाग घेतले असतील आणि एखादी व्यक्ती कंपनीची सभासद झाली असेल आणि कट ऑफ तारीख शुक्रवार दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती **evotingnsdl.** co.in या पत्त्यावर विनंती करून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. मात्र जर एखादी व्यक्ती इ मतदानासाठी यापूर्वीच एनएसडीएल यांच्याकडे नोंदणीकृत असेल तर अशी व्यक्ती मतदानाचा हक्ष बजावण्यासाठी तिचा सध्याचा यजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकते.

र्डमेल पत्ता, बँक खाते, मोबाईल क्रमांक इलेक्टॉनिकली आणि तात्परत्या स्वरूपासाठी अपडेट करण्यासाठी लिंक supportpurvashare.com येथे उपलब्ध आहे. ईमेल पत्ता, बँक खाते, मोबाईल क्रमांक अपडेट केल्यानंतर पुढील माहितीसाठी आपण वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच

ई मतदानासंदर्भात कोणतीही शंका किंवा प्रश्न असल्यास सभासद/लाभार्थी मालक एनएसडीएल गांच्याशी **evotingnsdl.co.in** /१८०० - २२२ -९९० या क्रमांकावर किंवा श्री. अमित विशाल, सहायक व्यवस्थापक, एनएसडीएल amitvnsdl.co.in/, दुरध्वनी क्रमांक ०२२-२४९९४३६० किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, एनएसडीएल यांच्याशी pallavidnsdl. co.in,/0२२ २४९९४५४५ यांच्याशी संपर्क साधू शकतात.

इंडिया होम लोन लिमिटेड यांच्याकरिता स्वाक्षरी /-महेश एन पुजारा यवस्थापकीय संचालव दिनांक : ३ सप्टेंबर २०२० डीआयएन : ०१९८५५७८

पावणे, नवी मुंबई-४००७०५. कॉ**पोरेट कार्यालय:** ११०१, युनिव्हर्सल मॅजेस्टिक, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३. ई-मेल: corporate@skycorp.in, वेबसाइट: www.skycorp.in, दूर.: ९१ २२ ६७१३७९००

सूचना ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंदपटावर घेणे याकरिता शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक

यापुढे आतील व्यापाराच्या रोखथामाकरिता कंपनीचे कोड ऑफ कन्डक्टनुसार व्यापार खिडकी बंद कालावधी १ जुलै, २०२० पासून प्रारंभ झाला आहे आणि ३० जून, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत

एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

स्थळ : मुंबई

ठिकाण : मंबई

दिनोंक : २ सप्टेंबर, २०२०

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

सर्व सामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. प्रशांत दिवाकर दळवी व श्रीमती मृणाल प्रशांत दळवी, हस्तांतरकर्ता** यांनी खालील अनुसूचित सविस्तरपणे नमूद केलेल्य फ्लॅटसंदर्भात श्री. चंदन तुलानंद झा व श्रीमती प्रियंका चंदन झा, हस्तांतरीती यांच्यासह नोंदणी क्र.व्हीएसआय–५/९४१/२०२० धारक दिनांक ०५.०२.२०२० रोजीचे विक्री करारनामा केले आहे मुळत: श्री. गजानन भिकाजी शहाणे यांनी सदर फ्लॅट मे. परांजपे बिल्डर्स प्रा.लि. यांच्याकडून दिनांक . ०४.१२.१९८५ रोजीचे विक्री करारनामानुसार सदर फ्लॅट प्राप्त केले होते, सदर मुळ करारनामा हरवल आहे. दिनांक १४.१०.१९८८ रोजीचे करारनामानुसार श्री. भिकाजी शहाणे, हस्तांतरकर्ता यांनी सदर फ्लॅट श्री. विनय वासदेव नामजोशी यांच्या नावे केले. श्री. विनय वासदेव नामजोशी. हस्तांतरकर्ता आणि श्री. मोहन मधुकर जोशी, हस्तांतरीती यांच्या दरम्यान झालेल्या नोंदणी क्र.व्हीएसआय-२/०२३०९, २००४ धारक दिनांक २२.०४.२००४ रोजीचे विक्री करारनामानुसार फ्लॅट देण्यात आला होता. सदर श्री मोहन मधुकर जोशी, हस्तांतरकर्ता यांनी नोंदणी क्र.व्हीएसआय-२/९७९५/२००८ धारक दिनांक १७.०९.२००८ रोजीचे विक्री करारनामानुसार सदर फ्लॅट हस्तांतरकर्त्यांना विकला होता. दी सप्तर्षी कोहौसोलि. यांनी माझे अशिलाच्या नावे भागप्रमाणपत्र ७ नुसार अनुक्रमांक ३१ ते ३५ (दोन्ही समाविष्ट) धारक शेअर्स हस्तांतरीत केले. उपरोक्तनुसार माझ्या अशिलांनी श्री. चंदन तुलानंद झा व श्रीमती प्रियंक चंदन झा यांच्या सह नोंदणी क्र.व्हीएसँआय-५/९४१/२०२० धारक दिनांक ०५.०२.२०२० रोजीचे विक्री करारमानाम निष्पादित केले होते.

आता मी येथे कोणाही व्यक्तीस, वित्तीय संस्थेस खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद मालमत्तेसंदर्भात दि.०४.१२.१९८५ रोजीचे मुळ विक्री करारनामा हरवल्याबाबत तसेच खालील अनुसुचीत नमुर मालमत्तेबाबत विक्री, अदलाबदल, तारण, बक्षीस, न्यास, अधिभार, परिरक्षा, वारसाहक, ताबा भाडेपट्टा, मालकीहक्क, किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत फ्लॅट क्र.३०६, ३र मजला, सी विंग, शक्ती नगर कोहौसोलि., रेल्वे स्थानका समोर, पोस्ट ऑफिस समोर, मिरा रोड (पुर्व) ठाणे–४०११०७ येथे कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावे सोडून दिले आहेत आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजण्यात येऊन त्यावर कोणताही विचार केला जाणार नाही.

वर संदर्भित मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.१ए/७, क्षेत्रफळ ४६६ चौ.फु. अर्थात ४३.३० चौ.मी. (बिल्टअप क्षेत्र), १ला मजला, इमारत क. १. सप्तर्षी कोहौसोलि.. बिगरशेत जमीन सर्व्हे क. १५७. हिस्सा क. ३. ४/१. ४/२. गाव बोळींज दत्त मंदिर रोड, विरार (प.), तालुका वसई, जिल्हा पालघर-४०९३०३ येथील फ्लॅटचे सर्व भाग व खंड. ठिकाण: मंबर्ड सही/

ॲडव्होकेट सुर्यप्रतापसिंग जी. ठाकूर दिनांक: ०३.०९.२०२०

सरस्वती कमर्शियल (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:एल५१९०९एमएच१९८३पीएलसी१६६६०५ नोंदणीकृत कार्यालय: २०९/२१०, आर्केडिया बिल्डिंग, २रा मजला, १९५, नरीमन पॉर्इंट, मुंबई-४०००२१. **ब्रूथ्वनी क्र.** ४०१९८६००, **फॅक्स क्र.**४०१९८६७०, वेबसाईट:www.saraswaticommercial.com, ई-मेल:saraswati.investor@gcvl.in

सुचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रेक्टायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१४ च्या नियम् २९ व ४७ नुसार ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षाित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता ढेणे याकरिता **बधवार. ९ सप्टेंबर. २०२० रोजी** कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार

यापुढे कंपनीच्या प्रतिभूतीमधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी (दिनांक ०१.०७.२०२० रोजी एक्सचेंजकडे यापूर्वींच कळविले आहे) कंपनीचे सर्व संचालक, पदसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्याकरिता बंद ठेवण्यात आली असून ३० जून, २०२० रोजी संपलेल्या कंपनीचे अलेखापरिक्षित त्रैमासिक वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईल. सदर पत्र व्यवहार कंपनीचे संचालक, पदसिद्ध व्यक्ती व त्यांचे जवळचे नातेवाईकांना पाठविण्यात आले आहे.

उपरोक्त माहिती कंपनीच्या <u>www.saraswaticommercial.com</u> वेबसाईटवर व बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सरस्वती कमर्शियल (इंडिया) लिमिटेडकरिता ठिकाण: मुंबई

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

सही/-

अवनी संघवी

विनरो कमर्शियल (इंडिया) लिमिटेड सीआयएन:एल४१२२६एमएच१९८३पीएलसी१६५४९९

नोंदणीकृत कार्यालय: २०९/२१०, आर्केडिया बिल्डिंग, २रा मजला, १९७, नरीमन पाँईंट, मुंबई-४०००२१. ब्रुथ्वनी क्रं.४०१९८६००, फॅक्स क्र.४०१९८६७०, वेबसाईट: www.winrocommercial.com **ई-मेल:** winro.investor@gcvl.in

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजन रिक्वायरमेंटस) रेम्यूलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षाित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता ढेणे याकरिता **बुधवार, ९ सप्टेंबर, २०२० रोजी** कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार

यापुढे कंपनीच्या प्रतिभृतीमधील व्यवहाराकरिता व्यापार ख्रिडकी (दिनांक ०१.०७.२०२० रोजी एक्सचेंजकडे यापुर्वीच कळविले आहे) कंपनीचे सर्व संचालक, पदसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे जवळचे नातेवाईँक यांच्याकरिता बंद ठेवण्यात आली असून ३० जून, २०२० रोजी संपलेल्या कंपनीचे अलेखापरिक्षित त्रैमासिक वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईल. सदर पत्र व्यवहार कंपनीचे संचालक, पदसिद्ध व्यक्ती व त्यांचे जवळचे नातेवाईकांना पाठविण्यात आले आहे. उपरोक्त माहिती कंपनीच्या <u>www.winrocommercial.com</u> वेबसाईटवर व बीएसई

लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे विनरो कमर्शियल (इंडिया) लिमिटेडकरिता

दिनांक: **०२.०**९.२०२० ठिकाण: मुंबई

उर्जा कारिय कंपनी सचिव व सक्षम अधिकारी



orbit exports ltd. Regd. Office: 122, Mistry Bhavan, 2nd Floor,

Dinshaw Wachha Road, Churchgate, Mumbai - 400 020 Ph.: +91-22-66256262; Fax: +91-22-22822031; Email:investors@orbitexports.com; Website: www.orbitexports.com CIN NO.: L40300MH1983PLC030872

NOTICE OF THE 37TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the Members of Orbit Exports Limited will be held on Monday, September 28, 2020 at 03.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") without the physical presence of Members of the Company at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with the Ministry of Corporate Affairs Circular(s) vide Nos. 20/2020, 17/2020 & 14/2020 dated May 5, 2020, April 13, 2020 and April 18, 2020 respectively and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 (collectively referred to as "the Applicable Circulars"), to transact the business as set out in the Notice convening 37th AGM which is being circulated to the Members.

In compliance with the applicable Circulars, the Electronic Copies of

Notice of the 37th AGM along with Annual Report for the FY 2019-20 shall be sent to all the Members whose email addresses are registered with the Company/Depositories/Link Intime India Pvt Ltd ("RTA"). Members may also note that Notice of the 37th AGM along with the Annual Report for FY 2019-20 will be available on the website of the Company at www.orbitexports.com and also on the website of BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Ltd at www.nseindia.com. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM only. The Members are requested to refer the AGM Notice, for instructions in respect of attending the AGM through VC/OAVM. The Company is providing remote e-voting facility to all its Members to cast their vote on the resolutions set forth in the Notice convening 37 AGM. Additionally, the Company will also provide the facility through e-voting system during the AGM. The manner of casting the votes through Remote E-voting and Voting during the AGM by the Members holding shares in dematerialized form, physical form or those who have not registered their email addresses with the Company will be provided in the notes of the Notice convening the 37th AGM. Members are requested to kindly view the same.

Members who have not registered their email address may get their email address and mobile number updated with Company's RTA, by clicking the link https://linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html and selecting the name of the Company i.e Orbit Exports Limited and thereafter filling in the required details and uploading the required documents. Kindly note that your Email/ Mobile/PAN is being registered here temporarily and is subject to verification. In the case of shares held in dematerialized mode. Members may please

contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the demat account as per the process followed and advised by the DP. Notice convening the 37th AGM will be sent to the Members in accordance

with applicable laws on their registered email addresses in due course

For Orbit Exports Limited

Neha Devpura Company Secretary

TRIJAL INDUSTRIES LIMITED

CIN: L65990MH1991PLC062238

Regd. Off: 19/168 Siddharth Nagar No -5, Goregaon (west), Mumbai – 400062.

Tel. No.: 91-22-28749244, E-Mail: trijalindustries@rediffmail.com website: www.trijalindustries.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting (AGM) of the Company will be held onlynday, September 28, 2020 2020 at 5.00p.m.through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statement thereto, in compliance with the provisions of the Companies Act. 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020, 13th April, 2020 and 5th May, 2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 issued by the Securities and Exchange Board of India. Members will be able to attend and participate in the ensuing AGN through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31st March, 2020will be sent in electronic form to all those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants, in compliance with the said circulars. The aforementioned documents will also available on the website of the Company www.trijalindustries.comand on the website of the Stock Exchange at www.bseindia.comMembers are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company as per the provisions of the

3. The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of e-voting will also be made available at the AGM and Members attending the AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services of CDSL to provide the facility of remote e-voting/e voting at the AGM.

4. Members of the Company holding shares in physical form or who have not registered updated their e-mail addresses with the Company/ Depositories, are requested to send the following documents/ information via e-mail to support@purvashare.com/cressanda123@gmail.comin order to register/ update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote e-voting or e-voting at the AGM:

Name registered in the records of the Company; Dp Id & Client Id, Client Master Copy or Consolidated Account Statement (For shares held in

Folio No., Share Certificate (For shares held in physical form);

E-mail id and mobile number:

Self-attested scanned copies of PAN & Aadhaar.

The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully go through the same.

The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting? to voting at the AGM are provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully go through the same.

For BY ORDER OF THE BOARD TRIJAL INDUSTRIES LIMITED

KETKI MEHTA

(Director (DIN- 07140255



Date: 2nd September,2020 Place: Mumbai

मुक्ता आर्ट्स लिमिटेड

CIN:L92110MH1982PLC028180 नोंदणीकृत कार्यालयः मुक्ता हाऊस, विसलिंग वुड्स इन्स्टिट्युटच्या मागे, फिल्मसिटी कॉम्प्लेक्स, गोरेगांव (पुर्व), मुंबई–४०० ०६५. दूर.क्र.:(०२२) ३३६४९४०० Website: www.muktaarts.com

३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि सदस्य नोंद पुस्तक बंद करणेची माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, मुक्ता आर्टस् लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची **३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी द.३.००वा. भाप्रवे** कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या सर्व लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२० व २०/२०२० अनुक्रमे दिनांक दि.८ एप्रिल, २०२०, दि.१३ एप्रिल, २०२० व दि.५ मे, २०२० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) परिपत्रक क्र.संबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल. सदस्यांना एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहता येईल. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सहभागी सदस्यांचे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी के ली जाईल.

आवश्यक परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/त्यांचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना पाठविले जातील. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या www.muktaarts.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवरही

उपलब्ध आहेत. पुस्तक बंद करणे:

कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४२ नुसार शनिवार, १९ सप्टेंबर, २०२० ते शनिवार, २६ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण

पुस्तक बंद ठेवले जाईल. ई-मेल नोंदणीकरण / अद्यायावत करण्याची पद्धत:

- अ) वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य यांनी आरटीएकडे nayna.wakle@linkintime.co.in वर त्यांचे फोलिओ क्र. सदस्याचे नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधारकार्ड (आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) असे तपशील पाठवून त्यांचे ई-मेल नोंद
- https://linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html लिंकचा क) वद्युत स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल

ब) तसेच त्यांचे पॅन व इतर तपशील ऑनलाईन अद्यायावत करण्यासाठी

नोंद/अद्यायावत करण्यासाठी कंपनीकडून सर्व पत्र व्यवहार विद्युत स्वरुपात प्राप्त करण्यासाठी संबंधित डीपीकडे विनंती करावी.

ई-वोटिंगमार्फतमतदेण्याचीपद्धतः


- अ) सदस्यांना एजीएम दरम्यान विद्युत मतदान प्रणालीने तसेच एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग प्रणालीने विद्युत स्वरुपात एजीएम सूचनेत नमुद विषयावर त्यांचे मत देण्याची संधी देण्यात येईल.
- ब) डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशा सदस्यांद्वारे रिमोटने मतदानाची पद्धत (रिमोट ई-वोटिंग) एजीएमच्या सूचनेत नमुद करण्यात आली आहे
- क) संपुर्ण तपशील कंपनीच्या www.muktaarts.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत न देणाऱ्या एजीएममध्ये उपस्थित सदस्यां करिता एजीएममध्ये ई - वोटिंग सुविधा असेल.

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएम सूचनेत नमुद सर्व टीप लक्षपुर्वक वाचावे आणि विशेषतः एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती तसेच रिमोट ई-वोटिंग मतदानाचा प्रकार किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मतदान माहिती वाचावी.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये **मुक्ता आर्ट्स लिमिटेड**करिता

> > सही/-मोनिका शाह

ठिकाणः मुंबई दिनांकः २ सप्टेंबर, २०२० कंपनी सचिव



ोंदणीकृत कार्यालय: सी-५८ टीटीसी इंड. एरिया, ठाणे-बेलापूर मार्ग,

मंडळाची सभा होणार आहे.

बंद ठेवण्यात येईल. सदर सूचना कंपनीच्या <u>www.skycorp.in</u> वेबसाईटवर गुंतवणूकदार विभागाअंतर्गत आणि स्टॉक

> स्काय इंडस्ट्रीज लिमिटेडकरित Place : Mumbai शैलेश शाह व्यवस्थापकीय संचालक Date : Sept 02, 2020